

गताधृ. im ÇKD. Vgl. श्रावयी. — b) *Gemahlin* उरु's (Tochter Agni's?)  
HARIV. 73. — c) die von Agni beschützte Weltgegend, der Süd-Osten  
H. 169, Sch. गताधृ. im ÇKD. — 4) n. a) *Blut* H. 621. — b) geklärte  
Butter, angeblich nach P. ÇKD. — c) *Gold* Rāgān. im ÇKD. — d) N.  
pr. einer Gegend Çabdār. im ÇKD. Vgl. शोणितपुर.

आग्नेयेपिक् adj. zum Agnjādheja gehört: दक्षिणा Kātj. Ça. 4,  
11, 13.

आग्नेयानिक् (von अग्न + भोजन) adj. dem das Essen zuerst gereicht  
wird P. 4, 4, 66, Sch.

आग्नेयण् (von अग्न) 1) m. a) nämlich घर्ण, der Erstling, eine Soma-  
Libation beim Agnishōma: आग्नेयणो ऽस्ति स्वाग्नेयणः VS. 7, 20. 13, 58.  
18, 20. ते देवा आग्नेयाणाम्बद्धानपश्यन् TS. 6, 4, 11, 1. AIT. Br. 3, 1. ÇAT.  
Br. 4, 1, 1, 1. fgg. 3, 2, 2, 5, 21. Kātj. Ça. 9, 2, 15. 3, 21. Åçv. Cr. 6, 9. आ-  
ग्नेयणात्रि n. ÇAT. Br. 4, 5, 5, 8, 12. — b) eine bes. Form Agni's: इन्द्रेणा  
सहितं पस्य कृविराग्नेयणं स्मृतम्। अग्निराग्नेयणो नाम भासोरेवाव्यपस्तु-  
सः || MBh. 3, 14188. fgg. — 2) f. °णी, nämli. इष्टि, *Erstlingsopfer*, ein  
कृविर्यज् Nār. zu Çāñkh. Gbhj. 1, 1 in Z. d. d. m. G. 7, 527, N. 2. — 3)  
n. *Erstlingsopfer von Früchten am Ende der Regenzeit*: य आक्तिमित्ति-  
राग्नेयणानिष्ठा नवान्वं प्राग्नीयात् AIT. Br. 7, 9. ÇAT. Br. 2, 4, 2, 14. Kātj.  
Ça. 1, 2, 11. 4, 5, 2. आग्नेयणमैन्द्राग्नेयणकस्य त्रीहीणा यवाना च 6, 1. आ-  
ग्नेयणं त्रीहीणामाक्यवानाम् Åçv. Cr. 2, 9. 12, 8. Gbhj. 2, 2. Kauç. 22.  
Çāñkh. Br. in Ind. St. 2, 288. 299. fg. M. 6, 10 (Lois. आग्ना). MBh. 3, 14188  
(s. oben u. 1, b). R. 3, 22, 6 (zweimal आग्ना). आग्नेयणोऽस्ति ÇAT. Br. 2, 4, 2,  
1. 5, 2, 2, 9. 12, 3, 5, 7. Jāgn. 1, 125 (आग्ना). अनाग्नेयण adj. (अग्निहोत्र)  
Mund. Up. 1, 2, 3.

आग्नेय (von घर्ण mit आ) m. 1) a) *Ergreifung* (घर्ण, प्रहृणा) H. an. 3, 761.  
MED. h. 13. — b) *Angriff* (आक्रम, आक्रमणा) diess. — c) *Gunst, Zuneigung*  
(स्नेह, अनुग्रह, अभिनिवेश) TIK. 3, 3, 456. H. an. MED. MALL. zu  
KUMĀRAS. 5, 7. — d) = शक्ति TIK. = आशक्ति (अनुग्रहशक्तया) MED.  
= असङ्ग (aus einem verlesenen असत्ति entstanden) H. an. Die Bedeutung  
moralische Kraft, Muth scheint das Wort KATH. 23, 99 (इत्याग्नेय-  
दृष्टं ते स पिता तत्र नीतवान्) zu haben. BROCKHAUS: der Vater führte  
ihn darauf aus dem Tempelhofe zu der Stelle hin.

आग्नेयण् adj. f. इं zu dem Monat Agrahājana (= Agraḥājana)  
gehörig: पौर्णमासी Kauç. 24. mit Auslassung von पौर्णो und in der Form  
°कृष्णणी ebend. 10. — Vgl. das folg. W.

आग्नेयण् 1) m. = अग्नेयणा P. 5, 4, 36, Vārtt. 3. Rājam. zu AK. 1,  
1, 2, 14. ÇKD. — 2) f. णी गाना गौराणी zu P. 4, 1, 41. a) (sc. पौर्णमासी)  
der Vollmondstag im Monat Agrahājana P. 4, 2, 22. 3, 50. 5, 4, 110.  
H. 130. Am Ende eines adv. comp. °णी oder °णम् P. 5, 4, 110. Vor. 6,  
68. — b) ein bes. Pākajāgña Nār. zu Çāñkh. Gbhj. 1, 1. in Z. d. d. m.  
G. 7, 327, N. 2. — c) N. eines Sternbildes AK. 1, 1, 2, 24. S. मृगश्चरम्.

आग्नेयायणक् adj. am Vollmondstage im Monat Agrahājana abzu-  
tragen (eine Schuld) P. 4, 3, 50.

1. आग्नेयायणक् adj. von आग्नेयणी P. 4, 2, 22. आग्नेयणी पौर्णमा-  
स्यस्मिन् आग्नेयणिको मासादि: Sch. m. der Monat Agrahājana AK.  
1, 1, 2, 14. H. 132.

2. आग्नेयायणिक् adj. = आग्नेयणक् P. 4, 3, 50.

आग्नेयिक् adj. einer, der sich ein अग्नेय् aneignet; nach ÇKD. u.  
अग्नेयिक् gleichbedeutend mit diesem.

1. आग्नेयणी patron. von अग्न गाना नाडादि zu P. 4, 1, 99. ein Gramma-  
tiker Nir. 1, 9. 6, 13. 9, 8. = दर्मायणा P. 4, 1, 102. ein Kācjapa Verz.  
d. B. H. 58.

2. आग्नेयणी falsche Lesart für आग्नेयणा P. 5, 4, 36, Vārtt. 3. Vgl. आ-  
ग्नेयणी am Ende.

आग्नेयूर्ण (von घर्ण mit आ) m. Desmochaeta atropurpurea DC. (रक्ताय-  
मार्ग), eine zweijährige Pflanze, Rāgān. im ÇKD. — Vgl. आधार.

आग्नेयर्णा patron. von आग्नेयणा Verz. d. B. H. 61, 5.

आग्नेयर्णा (von घर्ण mit आ) 1) adj. kratzend, reibend. — 2) f. °णी  
Bürste, Reiber WILS.

आग्नेय॒ट (von घर्ण mit आ) m. 1) ein zur Begleitung des Tanzes gebrauch-  
tes musik. Instrument, Cymbel oder Klappern: पत्राधाटः कर्कुर्यः संवृद्धि-  
ति AV. 4, 37, 4. — 2) Grenze H. 962. Vgl. घट. — 3) N. einer Pflanze,  
Achyranthes aspera (अग्नायार्ग), Rāgān. im ÇKD. Vgl. आग्नेयूर्ण und दा-  
र्वीधाट. — 4) = आधात am Ende einiger comp. P. 3, 2, 49, Vārtt. 2.

आग्नेय॒टि (wie eben) m. oder f. = आधाट 1: आग्नेय॒टिभैरिव धूवर्ण्  
RV. 10, 146, 2.

आधात (von लून mit आ) m. 1) *Schläger*: दुन्दुभ्याधात् Trommelschlü-  
ger ÇAT. Br. 14, 3, 4, 7. 7, 2, 8 = Brh. Ar. UP. 2, 4, 7. 4, 3, 8. Vgl. आड-  
व्याधात. — 2) *Anschlag, Schlag, Verwundung*: तीव्राधातप्रतिकृतत-  
स्कन्धलपैकदत्तः (ein Elephant) Çāk. 32. gewöhnlich in comp. mit dem,  
was den Schlag bewirkt oder wogegen der Schlag gerichtet ist: भुजा०  
MBh. 2, 912. करा० BHARTR. 2, 83. पादा० KATH. 13, 102. 21, 75. खुरा०  
14, 12. इष्टका० Rāga - TAR. 3, 463. पवनाधातप्रेरिता नौः 330. नवरा०  
MED. k. 224. कठिनकुचतटा० AMAR. 53. अग्नस्यति तटाधातम् (vgl. तटामि-  
धात 7, 49) — दिजा० KUMĀRAS. 2, 50. Vgl. पक्षाधात. — 3) *Tötung*: स-  
व्वा० JAGN. 3, 275. प्राणा० (so ist zu lesen) BHARTR. 2, 60. — 4) *Verhaltung*  
(von Harn u. s. w.) SUÇR. 2, 192, 5. 194, 19, 529, 6, 8. u. s. w. Vgl. मूत्रा-  
धात. — 5) *Tribsal, Leiden* VJUTP. 61. — 6) *Richtplatz, Schlachthaus*  
TIK. 2, 8, 59. आधातप्राद्याक्षमनुप्रयापि शामित्रमालब्युमिवादे ऽऽः MĀKĀH.  
161, 11. आधातं नीयमानस्य वद्यस्येव Hit. IV, 64.

आधातन (von लून im caus. mit आ) n. *Schlachthaus* Hār. 199.

आधार॒ट (von घर्ण mit आ) m. 1) *Sprengung von Fett in das Opfer-  
feuer*: शिरो हृ वै पश्चैतपैरन्यतर आधारयोर्मूलमन्यतरः ÇAT. Br. 1, 4,  
4, 8, 5, 1, 2, 5, 2, 19. 3, 4, 2, 9, 6, 2, 2, 5, 11, 2, 1, 5. Kātj. Cr. 1, 8, 41, 42.  
3, 1, 12. 8, 2, 30. आधारावायार्याज्यमागौ जुङ्यात् Åçv. Gbhj. 1, 10. TS. 2,  
5, 11, 3. 3, 1, 2, 2, 3. — 2) *geklärte Butter* H. 407.

आधार॒णि (von घर्ण [घर्णा] mit आ) adj. glühend, gluthstrahlend, Bein.  
des Gottes Pūshan RV. 1, 23, 13, 14. 138, 4. 3, 62, 7. 6, 53, 1, 3. 7, 40, 6.  
10, 17, 5.

आधार॒णिवसु (आ + वसु mit Dehnung des Auslauts) adj. gluthreich,  
von Agni RV. 8, 49, 20 (voc.).

आधार॒य (von घर्ण mit आ) m. *Anruf*: एहि प्रेति त्यो दिव्याउद्योषं चर्य-  
णीनाम् RV. 8, 53, 4. Nir. 5, 11.

आधार॒णा (wie eben) f. öffentliches Aufrufen, Bekanntmachen: एव-  
मविषयाणां क्रियमाणायाम् PĀNKĀT. 261, 9. Vgl. आधार॒णा ebend. 7.